

शेतकऱ्यांना त्यांचे भाज्या, फळे, अन्नधान्य आणि इतर कृषि उत्पादने थेट विक्रीसाठी शेतकरी बाजार दर शनिवारी किंवा रविवारी भरविण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

नगर विकास विभाग

शासन परिपत्रक क्रमांक:- संकिर्ण-२०१६/प्र.क्र.३५३/नवि-२०

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२

दिनांक:- २४ ऑगस्ट, २०१६.

प्रस्तावना:-

राज्य शासनाने महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनिमय) अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा केल्या असून त्या अंतर्गत शेतकऱ्यांना आपला कृषि माल थेट ग्राहकांना विक्री करण्याकरीता अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल थेट ग्राहकांना विक्री केल्याने नाशवंत मालाचा दर्जा टिकून राहतो व मुल्यसाखळीतील मध्यस्थांची संख्या कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना परंपरागत बाजार पध्दतीत मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न प्राप्त होते तर ग्राहकांना किफायतशीर दरात फळे व भाजीपाला उपलब्ध होतो.

२. महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनिमय) अधिनियम १९६३ अंतर्गत महाराष्ट्र कृषि पणन मंडळाची तरतुद आहे. सदर मंडळ हे शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पणन विषयक बाबी संदर्भात कामकाजासाठी प्राधिकृत आहे. सदर कृषि पणन मंडळामार्फत सद्यस्थितीत राज्यांच्या विविध शहरांमध्ये एकुण ३० शेतकरी बाजार कार्यन्वित केले आहेत. अशाच प्रकारचे शेतकरी बाजार महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपरिषदा तसेच इतर शासकीय जागेवर मोठ्या प्रमाणात कार्यान्वित करण्याचा मानस आहे व सदर बाजार सुरु करणेबाबत विविध शहरामधून मोठ्या प्रमाणावर मागण्या येत आहेत. त्यानुषंगाने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शेतकरी बाजार राबविण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन परिपत्रक:-

शेतकऱ्यांना त्यांचे भाज्या, फळे, अन्नधान्य आणि इतर कृषि उत्पादने थेट विक्रीसाठी महानगरपालिका / नगरपालिका यांनी त्यांच्या कार्यालयाच्या आवारात, त्यांच्या भाजीमंडईत, तसेच नगरपालिका क्षेत्रात किमान एक मैदान व महानगरपालिका क्षेत्रात ३ ते ४ मैदाने, दर शनिवारी किंवा रविवारी उपलब्ध करून द्यावीत. या शेतकरी बाजाराकरीता आच्छादन काढून टाकता येणाऱ्या शेड उभारण्यात याव्यात. तसेच या शेतकरी बाजाराबाबत जनजागृती करावी.

२. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०१६०८२४१२३८१४९७२५ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने सांक्षातिक करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(ज. ना. पाटील)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. विरोधी पक्षनेते, दोन्ही सभागृह, महाराष्ट्र विधानमंडळ, मुंबई
- २) सर्व सन्माननीय विधानसभा/ विधानपरिषद व संसद सदस्य
- ३) मा. राज्यपाल महोदय यांचे सचिव
- ४) मा. मुख्यमंत्री महोदय यांचे प्रधान सचिव
- ५) सर्व मा. मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
- ६) मा. राज्य निवडणूक आयोग यांचे कार्यालय
- ७) मा. मुख्य सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहाय्यक
- ८) मा. लोकआयुक्त व उपलोकआयुक्त यांचे कार्यालय
- ९) मुख्यमंत्री महोदय यांचे जनसंपर्क अधिकारी
- १०) राज्यातील सर्व महानगरपालिकांचे आयुक्त
- ११) आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, वरळी, मुंबई
- १२) उप सचिव, सहकार, वस्त्रोद्योग व पणन विभाग, मंत्रालय, मुंबई
- १३) निवडनस्ती (नवि-२०).